

Ref: WIML/BSE/2021/PUBADV

Date: 4th February, 2021

To,

**BSE Limited** 

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400001

Scrip Code: 538970

Ref: - Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Company

Ltd.)

Sub: Intimation under Regulations 47 and 30 and all other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time -Newspaper Advertisement for dispatch of Notice of Extraordinary General Meeting (EGM) along with evoting information.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (LODR), Regulations 2015, as amended time to time, please find enclosed herewith a copy of advertisement published on 04th February, 2020 in Newspapers viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) informing about completion of dispatch of Notice of the EGM held on 01st March, 2021 and availability of remote e-voting facility to the Shareholders.

The above information is also available on the Company's website www.manvijay.com.

Kindly take the same on record.

Thanking You,

For Wardwizard innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Company Ltd)

(Company Secretary and Compliance Officer)

CIN NO. - L35100MH1982PLC264042

Registered office address - 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 (Maharashtra), India

Corporate Office - C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara - 390010, Gujarat, India

Email id - compliance@wardwizard.in Website - www.wardwizard.in Tel No. - +91 9727755083

CHANDERMUKHI ESTATES LIMITED Regd. Office: Aggarwal Trade Centre, Plot No. 62, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. Email: cel\_atc@rediffmail.com; Tel.: 022 27571366, CIN: U99999MH1970PLC014545

> PUBLIC NOTICE "TO WHOM SO EVER IT MAY CONCERN"

M/S. CHANDERMUKHI ESTATES LIMITED, having its Registered Office at Aggarwal Trade Centre, Plot No.62, Sector 11, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614 (the Company) do hereby publicly notify, caution and warn, all concerned and general public at large that Company has already forfeited the equity shares and debentures and terminated rights of occupancy of the following persons / entities to their erstwhile shop / office premises. Please further note that the Company has already taken and is in legal possession of said shop / office

Inspite of this public notice, whoever shall deal with, negotiate or enter into any kind of transaction or documentation of and related to below detailed persons'/ entities' forfeited equity shares / debentures and right of occupancy to said erstwhile shop / office premises, then they shall do so at their entire own risks and costs and the Company shall not at all be liable or responsible for the same in any manner or method whatsoever, now and ever in future.

Sr.	Name of Person/s or	Shop / Office	Location in the				
No	Entities	unit no.	building				
1.	Mr. Harjeet Singh Manni	Shop no. 92	Ground Floor				
2.	Mrs. Nidhi Laxman Singh Chauhan	Shop no. 140 Ground Flo					
	& Mr. Laxman Singh Chauhan	& 144					
3.	Mr. Prakash G. Sinyal Karta of P.G.	Shop no. 139 Ground Floor					
	Sinyal (Huf) & Mr. Bharat N. Sinyal						
4.	Mrs. Preeti Manoj Bhujbal	Shop no. 101	Ground Floor				
5.	Mrs. Saroj Chawla	Shop no. 15	Ground Floor				
6.	M/s. Seeyen Engineering Co. (P) Ltd.	Office no.57-B 5 <sup>th</sup> Floor Win					
		& 58-B					
7.	Mrs. Sunita Pittie	Shop no.	Ground Floor				
		63,64,65,66					
8.	Mr. Surdas Damaji Govari &	Shop no. 102 Ground Floo					
	Mr. Ramesh Raghunath Govari						
9.	Mr. Vivek D. Bapat &	Shop no. 93	Ground Floor				
	Mrs. Vrushali V. Bapat						
10.	Mr. Ashokkumar Chitlangiya	Shop no. 142	Ground Floor				
11.	M/s Universal Designbuild Pvt. Ltd.	Office no.85-B	8 <sup>th</sup> Floor Wing B				
		& 86-B					
Date	e : 4-2-2021	For Chander	mukhi Estates Ltd.				

FORM A
PUBLIC ANNOUNCEMENT
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

Place : Navi Mumba

ia (Insolvency solution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

Authorised Signatory

	RELEVANT PA	RTICULARS
1.	Name of corporate debtor	Lexcorp Advisory Services Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	09-12-2004
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC- Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74100MH2004PTC149911
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Office No. 15, 3 <sup>rd</sup> Floor, Mashraqui Building, 227, P D'mello Road, Near GPO. Fort, Mumbai – 400 001
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	01-02-2021
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	01-08-2021
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr Amit Chandrakant Pandya Regn No: IBBI, IPA001/IPP01806/2019-2020/12760
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: 603 Anupama CHS Plot 1078 Devidayal Road Mulund West - 400 080 Email: acp.lexcrop@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Address: 603 Anupama CHS Plot 1078 Devidayal Road Mulund West - 400 080 Email for correspondence acp.lexcrop@gmail.com
11.	Last date for submission of claims	16-02-2021
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not applicable
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	WebLink: https://lbbi.gov.in/horne/downloads Physical Address: Not Applicable

the commencement of a corporate insolvency resolution process of the Lexcorp Advisory Services Private Limited on 01-02-2021. The creditors of **Lexcorp Advisory Services Private Limited**, are hereby called upon t

submit their claims with proof on or before 16-02-2021 to the interim resolution professiona

at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. Al other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals lister against entry No.13 to act as authorized representative of the class in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Amit Chandrakant Pandva Interim Resolution Professiona Regn No: IBBI/IPA001/IPP01806/2019-2020/12760 Date: 04-02-2021

from the date of receipt of said notice.

Name of the Borrowers /Sureties

M/s. Airex Logistic & Express Service

Pvt. Ltd., through its Directors

Mr. Mohammed Abdul Hakim

Mr. Mohammed Abdul Waseem

Mr. Mohammed Abdul Nadeem

(007-2443-2)

the date of receipt of the said notice.

Name of the

Borrower/ Loan

Account Number

Chadha Super Cars Pvt Limited/ Geeta Chadha/

Chadha Super Cars Pvt

Limited/ Geeta Chadha/

Sumesh Chadha/ Krishan

Kumar Chadha

010251005872

010251005872

Date: February 04, 2021

Sumesh Chadha/ Krishan

rom 01/12/2018.

Date: - 03/02/2021

Place: - Thane

Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank)

Recovery Dept. Gr. Floor, Rimzim Premises, Opp. Brahman Vidyalaya, Vishnu Nagar, Naupada, Thane (W) - 400 602.

Telephone No. 25371028 (201/202) 8652277769

**PUBLICATION OF NOTICE** 

Regarding Physical Possession of Property u/s. 13(4) of SARFAESI Act, Notice is hereby under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers

conferred under section 13(12) read with Rule (3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice u/s.

13(2) of the said Act was issued on 27/12/2018 calling upon the Borrower/s, Partners/Sureties to repay the amount within 60 days

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Sureties and the public in general that the

undersigned has taken Possession of the Property described herein below in exercise of power conferred on him/her u/s. 13(4) of the said Actread with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrower/s in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the

said Property will be subject to the charge of Thane Bharat Sahakari Bank Ltd., for an amount mentioned herein alongwith interest

Description of Property/ Mortgaged/Charged

Plot No. 19, admeasuring 255.58 sq. meters and

pearing Bunglow Premises No. 1/B, admeasuring

106.88 sq. meters (Carpet), on Plot & Land

earing Gut No. 203A, 204, 205, 215A, 215B, 245

246 (p), situated in the Bunglow Scheme known

as "Vishwamrut Township", at Mouje Ghorle,

Taluka Murbad, Dist. Thane - 421 401, standing in

the name of Mr. Mohammed Abdul Hakeem

PHYSICAL POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in genera

that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-

mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

Description of Property/ Date of Physical Possession

Property Measuring 11k-0m, Comprised In Khasra No. 21/15, 6, 15, 26 As Per Jamabandi Fo Year 2005-06 Situated At Village Bughipura, H.B. No. 24 Teh. And Distt. Moga. Wasika No.677 Dt. 23.04.2012 In Favour Of M/s Chadha Super Cars

Inventory Of Vehicles Lying At Property
Measuring 11k-0m, Comprised In Khasra
No.21//5, 6, 15, 26 As Per Jamabandi For Year
2005-06 Situated At Village Bughipura, H.b No.24
Teh. And Distt. Moga Punjab, Exclusive charge on

entire current assets of the company/

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else

the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per

property and any dealings with the property will be subject to the charge of ICICÍ Bank Limited.

Pvt. Ltd./ January 29, 2021

January 29, 2021

the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Branch office: ICICI Bank Ltd, 3rd Floor, Plot No-23, Shal Tower,

Pranch Office: ICICI Ballik Eta, Green 110005

### THE RAVALGAON SUGAR FARM LTD. **PUBLIC NOTICE**

Regd. Office & Factory: Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nasik, Maharashtra Corporate Office: 52,5th Floor, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai - 400 005 Tel: (022) 22184291 CIN – L01110MH1933PLC001930 Website: www.ravalgaon.in

## **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021. inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

This information is also available on the website of the Company i.e. www.ravalgaon.in and on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com

Place: Mumbai Dated: February 04, 2021 For The Ravalgaon Sugar Farm Ltd.

> Harshavardhan Doshi Chairman and Managing Director

### NOTICE

NOTICE IS HEREBY given to the of the Public that (I) MILIND NANDKUMAR VALANJ and (II) SAGAR NANDKUMAR VALANJ (Vendors) having their address at C1 B, Second floor, 5th Avenue, Dhole Patil Road, Pune - 411001 have agreed to sell and transfer the immoveable property described in the Schedule hereunder written to our clients On the instructions of our clients we are investigating the title of the Vendors in respect of the said property described in the Schedule hereunder written.

Any person having any claim or right i respect of the under mentioned Property by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift, oossession or encumbrance howsoeve or otherwise is hereby required to intimate to the undersigned at the address below within 15 days from the date of publication of this notice of his/her/thier such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim, and the claims if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

### THE SCHEDULE **HEREIN ABOVE REFERRED TO**

All that piece and parcel of immoveab property being (1) Plot No. 112 admeasuring about 4000 square meters in the Project "CANARY FARMS", together with attendant easementary rights to the use of the specified roads and with all the easements and appurtenances attendant thereto being out of sanction layout of (a) Gat No. 142 (earlier S. Nos. 209/1, 209/2, 203/1 and 203/2), admeasuring about 02 H 57 Are and Pot Kharaba 00 H 25.5 Are, total area 02 H 82.5 Are, assessed at Rs. 01.96 Paise and (b) Gat No. 143 (Earlier S. No. 212/1), admeasuring about 07 H 45 Are and Pot Kahraba 00 H 93 Are, Total area 07 H 98 Are being lying and situated at Village Ambavanme Taluka Mulshi, District Pune, within the registration District Pune. Sub Registrar Lonavala Vadgaon Maval, and within the limits of the Pune Zilla Prishad, Panchayat Samiti Taluka Mulshi, and Registration District

Dated this 4th day of February, 2021. KARTIKEYA DESAI M/S. Kartikeya & Associates, Advocates & Solicitors 105, Arcadia, 195, Nariman Point, Mumbai - 400 021

Date of

**Physical** 

Possession

Amount outstanding as

on date of Demand

Notice

Rs. 30.91.660.82 (Rupees

Thirty Lakhs Ninety One

Thousand Six Hundred

Sixty and Eighty Two

Paise only)

As on 30/11/2018

Subhash S. Khedekar

Date of Demand Name

December 19, Moga 2019 Rs. 19,91,22,864/-

March 05, 2020 Moga

**Authorized Officer** 

Notice/ Amount

in Demand

Notice (Rs.)

Rs. 19,91,22,864

Notice is hereby given on behalf of my client Mr. GREGORY GOMES that property more particularly described in the schedule nereunder is jointly owned by Mi CECIL GOMES, and Mr. GREGORY GOMES, both sons of Mr. CASSIAN GOMES. One of the co-owner Mr. CECIL GOMES died on 21-08-2020 without making any

My client hereby invites claims o objections from the heir / heirs or other claimants/ objector o objectors to the transfer of the said share and interest of the deceased owner in the name of Mrs. Vilma Patel (Sister) within a period of 14 days from the publication of this notice, with certified documentary evidence in support of his / her their claims / objections for transfe of share and interest of the deceased owner of the property. I no claims / objections are received within the period prescribed above the surviving legal heirs shall be free to deal with the share and interest of the deceased owner of the property in such manner as is provided under the INDIAN SUCESSION ACT, 1925. The claims or objections, if any received by me on behalf of my clients for transfer of share and nterest of the deceased owner in the property shall be dealt with ir the manner as provided under the

ALLTHAT consisting of Room No.´
on the East side of the House No 44/C consisting of one bedroom hall kitchen, verandah, bathroon and toilet, admeasuring about 442.07 sq.ft. built up area on the ground Floor of the said House No. 44/C, Kolivary Village, Kalina, Santacruz East, Mumbai 400 098 under H East Ward No. H-7602(8C)44/C and the same is situated on a piece of land hearing situated on a piece of land bearing CITY SURVEY No. 6579 Revenue /illage Kolekalvan, Taluka Andheri Mumbai Suburban District in the Registration District & Sub-District lumbai Citv & Mumbai Suburban.

Estate, Above Bank of Baroda, Lowe

public that Original certificate No. 04, Distinctive Nos. from 016 to 020 (both inclusive) for Flat No. 14 of Mr. Gaffar Jusab Sopariwala a member of Aashiyana Co-op. Housing Society Ltd. having address at Vasil Khan Marg, Nagpada, Mumbai-400 008 have been lost/misplaced. The member of the society has applied for duplicate share certificate.

This is to inform the general

The Society hereby invites claims and objections from claimants/ objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in his/her/their support of claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary/Chairman of Ashivana Co-op. Housing Society Ltd. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the Society.

> For and on behalf of Ashiyana Co-op. Housing Society Ltd.,

(Hon. Secretary) Date: 04.02.2021

# **PUBLIC NOTICE**

Notice is Hereby Given Narava Niwas Co-operative Housing Society Limited (the "Society") is the owner of and/or seized and possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the under mentioned property. The Society alongwith its member

have agreed to grant development rights for redevelopment of the under mentioned property in favou of my client vide Developmen Agreement dated 01.02.202 duly registered under serial no BDR-18/1560/2021 dated 01.02.2021 Any person/entity having any claim objection in respect of the unde mentioned property or any portion or part thereof including claim objection as and by way of as and by way of development rights, TDR sale, exchange, mortgage, gift, lien trust, lease, possession, inheritance easement, license or otherwis howsoever are hereby required to make the same known in writing along with certified true copy of supporting documents to the undersigned at the address mentioned below within 15 days from the publication hereof, failing which such right, title, benefit interest, claim and/or demand if any, shall be deemed to have een waived and abandoned.

The Schedule of Property ALL THAT piece or parcel of land or ground bearing Plot no. 548 of Town Planning Scheme No. III, admeasuring 575 sq. yards equivalent to 480.76 sq. meters or thereabouts and bearing C.T.S. No. F/166 of Village Bandra, Taluka Andheri together with the building known as "Narayan Niwas" standing thereon comprising of ground plus six floors situated at Plot No. 548 13th Road, Khar (W), Mumbai 400052 within the Local Limits of H/West Ward of Mumbai Municipal Corporation in the registration district of Mumbai Suburban District, Mumbai.

Dated this 04th day of February, 2021 Sd/-Kunal S. Jain) Advocate, High Court Plot no. 569, Nina Vihar C.H.S.L.

Unit no. 5, 1st Floor, 5th Road, Khar (West), Mumbai - 400 052 M: 9892990294. kunaljain2008@yahoo.com

# **PUBLIC NOTICE**

nomination/ will for his share in the above referred property.

INDIAN SUCESSION ACT 1925

SCHEDULE OF PROPERTY Sd/- (Advocate Zarna Shah Office Address: Unit No. 310, 3rd Floor

Sunmill Compound, Sun Industria Parel Mumbai - 400013 Contact details : 9769351183 Email: zarnashah28@gmail.com

CIN L24118MH1976PLC136836 NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 12th February, 2021, inter alia, to consider and to take on record the Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Consolidated of the months. Company for quarter and nine months ended on 31st December, 2020. The said notice is also available at

website of the Company at www.anikgroup.com and the website of stock exchanges, where the shares of the Company are listed, i.e. w w w . b s e i n d i a . c o m & www.nseindia.com.

Date: 3rd February, 2021 Place: Indore For & on Behalf of Board of Directors

Manish Shahra Managing Director DIN: 00230392

**Amit International Limited** 

CIN: - L17110MH1994PLC076660 Registered Office: - A/403, Dalamal Chambers, New Marine Lines, Mumbai City 400020 E-mail id: - amitintl03@yahoo.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 11<sup>th</sup> February, 2021 at the Office of the Company, inter-alia to consider and approve the un-audited Financial Result for Third Quarter Financial Result for Third Quarter ended (Q3) on 31/12/2020.

The said notice may be accessed or accessed at BSE websité a

For, Amit International Limited

Kirti Doshi Managing Director
Place: Mumbai (DIN: 01964171) Date: 02/02/2021

### PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my Clients are intent to purchase and particular acquire Flat more described in the Schedule hereunde written from Mr. Sheshmal M Jain free from all encumbrances and reasonable doubts. It appears that Original chair documents of Flat is misplaced/lost and not traceable as under.

a) Original Agreement/Allotment of Flat executed by 1965/1966, Mr. Karunakar executed by N Bhandary ) Agreement dt. 21.9.1981 executed

D) Agreement dt. 21.9.1931 executed between Karunakar N Bhandary With Shamabanu M Amir & Mrs. Kurshidbegum MAmir c) Agreement dt. 21.12.1981 executed between Shamabanu M Amir & Mrs. Kurshidbegum MAmir with Mrs. Fatima Vasid Khan

vasid Knan
Any person/s having or Claiming any
right, title, demand or interest
whatsoever into or upon or in respect of
Documents or said Flat described in the Documents or said Flat described in the Schedule in any respect, by way of sale , exchange, lease, license, trust, inheritance, possession , attachment, gift, lease pendense, Lien, Interest, Charge, Mortgage and Lease, deed, or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period shall be considered and treated as considered and treated as deliberately/voluntarily abandoned waived and given up all their rights and thereafter no claims or objections shall be taken in consideration.

Flat No. A/3-38, Ground Floor, Arvasu Co-operative Housing Society Ltd., Plot No. 38-39, TPS VI, Road no. 1, Near Milan Subway, Santacruz West, Mumbai 400054 admeasuring about 45 Numbar 40004 admires annig about 7.5 Sq. Mtr. Built-up area (approx.), CTS No. 1681 and 1682, Village Vile Parle, Taluka Andheri and five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 66 up to 70 in Share certificate No. 14 Date: 4/2/2021

Advocate High Court
Off: Navin Nagar 1, Tank Lane,
Santacruz (West), Mumbai 400054 Email: adv.yatin@gmail.com Mob: 9869075337

1321/2087 of 2003 Bharat Dharamsh Vala age: 50 years; occupation : Business being Indian by birth and now

British Citizen residing at 1. Burns Avenue, Southal Middled Sex, London, U.K.

..Appellar

A Partnership firm, duly registered Under the Indian Partnership Act, 1932, having its office at 203, Walkeshwar Road

Age and occupation not known having address at a room above servants toilet situated at backside outhouse situated at South side of Building known as Panorama 203, Walkeshwar Road, Mumbai - 400 006

Dharamshi Shamjibhai Vala age: 79 years; occupation: Business being Indian by birht and now Birthsh Citizen residing at

1, Burns Avenue, Southall

Middle Sex, London, U.K.

Application No. 88 of 2019 In R.A.E. & R. Suit No. 1321 / 2087 OF 2003 against the Respondents praying therein that the delay of 3990 days in filing the Appeal be condoned and the Appeal be taken on record and heard on merits of the case and for such other and further reliefs, as prays in the said Application. You are hereby warned to appear before

the Hon'ble Judge presiding in Court Room No. 3 on the 3rd Floor, Old Building of Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai - 400 002 in person or by Pleader duly instructed on 16th February, 2021 at 2.45 p.m. to show cause against the Application failing wherein, the said application will

application from Court Room No. 3 of this court.

(SEAL)

# मराढी मनाचा आवाज

नवशक्ति 🌲

www.navshakti.co.in किंमत ३ रुपये



CIN: L74239MH1982PLC02634

Regd. Office: F-18, Shreeji Bhuvan,

51 Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Email: secretarial@mercurylabs.com

the company for the year 2020-21 to be considered in the meeting of Board of Directors to be held on 11.02.2021.

Further notice is given that the company has fixed 23.02.2021 as "Record Date" for the purpose of ascertaining the eligibility of the share holders for payment of interim dividend, if declared by board

The Interim Dividend, if declared, shall be paid to those eligible members or their mandates whose names appear:-

in respect of shares held in Electronic/Demat form.

b) as member in Register of Members of the company after giving effect to all

### Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder has not registered his/her/their email addresses with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account

Kindly log in to the website of our Company, Mercury Laboratories Limited., www.mercurylabs.com under Investor Relations > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required

In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the

Date: February 4, 2021

Place: Mumbai

Kinjal Khandelwal Company Secretary

GOVERNMENT OF INDIA

Department of Economic Affairs, (Banking Division)

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 BEFORE THE RECOVERY OFFICER,

WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY

Transfer Recovery Proceeding No. 305 of 2016

Whereas you M/s. Pearl Gems & Ors. [Certificate Debtors] have failed to pay the sum of ₹ 1,15,16,414.51 ps. (Rs. One Crore Fifteen Lakhs Sixteen Thousand Four Hundred Forteen And Paise Fifty One Only) alongwith interest and cost payable by you as per the **Recovery Certificate No. 305 of 2016** drawn up by the Presiding Officer, Debt Recovery Tribunal No. II, Mumbai.

alienating, creating third party interest, party with possession, charging or dealing with under mentioned property in any manners and that all persons be and that the are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, posses or charges.

SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY

Land bearing Revenue Survey No. 85/2P1 situated at Village-Ugamedi, Taluka Gadhada, Dist. Botad, Gujarat

3. Flat No. 403, D-Block, Krsihna Residency, Nr. Royal Park, Nr. Laxmikant Ashrar

Hathiwala Temple, Katargam, Surat, Gujarat.

(Sujeet Kumar)

Estate, Opera House, Mumbai-400 004, Also at :- Office No. 253, 2nd Flr., Old

B. **Mr. Rajeshbhai Arjanbhai Anghan**, (Partner), Office No. 110-15/B, Sopariwa Estate, Opera House Mumbai-400 004. <u>Also at</u> :- Office No. 253, 2<sup>nd</sup> Fir., C Madhav Ratna Nirmal Nagar, Bhavnagar, Gujarat State. AND also at :- Bldg. No. 3, 6<sup>th</sup> floor, C-90 Ganjawala Lane, S. V. Road, Borivali (W), Mumbai-400 092; Also at :- Flat No. 704, 7<sup>th</sup> Floor, Stardeep Apartment, Sadawalla Lane, Opp.

Prabhodhankar Thakare Hall, Chamunda Circle, Borivali, (East) Mumbai-400 092 The Secretary / Chairman, D-Block, Krsihna Residency, Nr. Royal Park, Nr. Laxmikant Ashram Hathiwala Temple, Katargam, Surat, Gujarat 5. **The Tehsildar,** Bhavnagar, Gujarat. 6. The Collector, Bhavnagar, Gujarat

# [CIN: L35100MH1982PLC264042]

Regd. Office: 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Homiman Circle, Fort, Mumbai-400001 MH
Corp Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010
|: compliance@wardwizard.in, Website: www.manvijay.com | Tel: +91 9727755083

but shall not be entitle to cast their vote again.

Members holding shares in physical form who have not registered their email address are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. by clicking the link: http://www.purvashare.com/email-and-phone-updation/ in their web site www.purvashare.com and follow the registration process as guided therein. Obtain Notice of EGM and/or login details for joining the EGM through VC/OAVM facility including e-voting, and in case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to compliance@wardwizard.in.

For Wardwizard Innovations & Mobility Limited

Jaya Ashok Bhardwa Company Secretary

MERCURY LABORATORIES LIMITED

**Notice** is hereby given that the Interim Dividend on the equity share capital of

a) as Beneficial Owners as at the close of business hours on Tuesday February 23, 2021 as per the list of Beneficial Owners furnished by National

company's website on www.mercurvlabs.com and on stock exchange www.bseindia.com

mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

DEBTS RECOVERY TRIBUNAL, III

CANARA BANK (SYNDICATE BANK) Certificate Holde

Given under my hand and seal of the Tribunal on this 25th day of January, 2021.

Recovery Officer-

Ratna Nirmal Nagar, Bhaynagar, Gujarat State, .Mr. Arjanbhai Chhaganbhai Anghan (Partner), Office No. 110-15/B, Sopariw

Madhav Ratna Nirmal Nagar, Bhavnagar, Gujarat State. AND also at :- Akhilam Plot No. 552, Vijayraj Nagar, Dairy Road, Bhavnagar-364 001, Gujarat State.

**WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED** 

NOTICE OF Extraordinary GENERAL MEETING

(Nob.) www.evoing.isol.com.)
In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has offered electronic voting facility (remote e-voting) for transacting the business through NSDL to enable the Members to cast their votes electronically. Additionally, the facility for voting frough electronic means shall also be made available at the time of EGM and Members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting and e-voting at the EGM are provided in the Notice.

Nembers where names appears on the Parieter Members / Parieter of Beneficial Owners.

website: www.mercurvlabs.com NOTICE

Securities Depository Limited and Central Depository Services (India ) Limited

transaction in physical form lodged on or before Tuesday, February 23, 2021.

The said notice and any other further information may be accessed on the

demat account as per the process followed and advised by the DP.

Original Application No. 308 OF 2011 Exhibit No. 20 Next Date: 19.02.202

You are hereby prohibited and restrain, until further orders, from transferring

Land bearing Revenue Survey No. 242p7 situated at Village-Ugamedi, Taluka -Gadhada, Dist. Botad, Guiarat,

1. M/s. Pearl Gems. A Partnership Firm. Office No. 110-15/B. Sopariwala Estate

(FORMERLY KNOWN AS MANVIJAY DEVELOPMENT COMPANY LIMITED)

NOTICE OF Extraordinary GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the Company would be held on Monday, March 01, 2021 at 12:00 p.m. through Video Conferencing (VC) / other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("tisting Regulation") read with General Circular 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No.22/2020 dated 15th June, 2020, Circular No.33/2020 dated 28th September, 2020 and Circular No. 39/2020 dated 31st December, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the business, as set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under section 103 of the Act.

In compliance with the relevant circulars, the Notice of EGM, inter-alia, including the e-voting

will be counted for the purpose of ascertaining me quorum under section 103 of the Act. In compliance with the relevant circulars, the Notice of EGM, inter-alia, including the e-voting instructions, have been sent only by electronic mode on February 03, 2021 to those Members whose email address are registered with the Company / Depository Participant (DP) and to all shareholders whose names appear on the Register Member/ list of Beneficiary Owners as received from National Securities Depositories Limited (NSDL) / Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on January 22, 2021. Members may note that the Notice of EGM will also be available on the website of the Company www.manvijay.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL)" www.evoting.nsdl.com.

vote by remote e-voting and e-voting at the EGM are provided in the Notice.

Members whose names appears on the Register Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut Off date for voting i.e. February 22, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting at the EGM. Any person, who acquires shares of the Company and become a member after dispatch of the Notice but before cut Off date for voting i.e. February 22, 2021, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsol.co.in or contacting our RTA Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. at support@purvashare.com-e-Voting, Mr. Manish Shah on 9324659811.

The remote e-voting period would commence on February 26, 2021 (Friday) 9:00 A.M. (IST) and ends on February 28, 2021 (Sunday) 5:00 P.M. (IST). Members will not be able to cast their vote electronically beyond the said date and time and the remote e-voting module shall be disable for voting by NSDL thereafter Mr. Santoshkumar Pandey (Practicing Company Secretary), Mumbai has been appointed as a Scrutinizer for conducting the remote E-voting process at the EGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM, but shall not be entitle to cast their vote again.

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NDSL or Registrars of the Company **Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.** can be forwarded at email evoting@nsdl.co.in or support@purvashare.com

(Formerly known as Manvijay Development Company Limited SD/

Sd/-Place: Vadodara Dated: 03rd February, 2021

this 14th day of January, 2021

Read Office: 33 Nariman Bhavan 227, Nariman Point, Mumbai-400 021. Phone: 022-22026437.

Email: shareholder@modison.com Website: www.modison.com CIN NO.: L51900MH1983PLC029783 NOTICE Notice of Record Date for payment

Modison

**METALS LIMITED** 

of Interim Dividend for the financial year 2020-21 Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 read with any other applicable provisions, the Company has fixed 13TH February, 2021 as Record Date for the purpose of determining eligible shareholders entitle to receive Interim Dividend of 150% or

payment of Interim dividend shall be made on or before 04th March. 2021 i.e. 30 days from the date of declaration. Further, pursuant to the changes introduced w.e.f April 1, 2020 by Finance Act. 2020 in relation to the taxation of dividend, you may kindly refer to the communication uploaded for all the shareholders/prospective shareholders

equity shares of face value of Re. 1/- i.e. Re. 1.50/- per share for the financial year

2020-21, as declared by the Board of

Directors in their meeting held on 03rd

February, 2021. Please note that the

Compliance < Other Announcement. The information contained in this notice is also available on the Company's website www.modison.com as also on the website of the Stock exchange viz; BSE Limited www.bseindia.com

on Modison website Investors< Listing

For Modison Metals Limited Place: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that 1) Mr. Rajiv A. Pant, 2) Mr. Sanjiv A. Pant, 3) Mr. Manoj

Gopal Darshan C.H.S Ltd., situated a Daulat Nagar, Road No. 9, Borivli (East), Mumbai- 400066, (hereinafter referred to as "the said Flat") and also holding shares therein. That the said Mr. Rajiv A. Pant and others have lost/ misplaced the original agreement Dated 31st day of December, 2010 entered into betwe

All person having any claim, right, title and interest against or to the said Flat or the shares in respect thereof or any par thereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101 Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No. 3. Borivli (East). Mumbai 400066, within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A. D., failing which, such claim, it

> Sd/- SATISH SHARMA ADVOCATE, HIGH COURT

**IN THE COURT OF SMALL** MARJI APPLICATION No.

R.A.E. & R. SUIT NO.

.. Claimant -and -1. FIRESTAR DIAMOND FZE (a company incorporated in Dubai)

has been filed by the Claimant i.e. Bank of India for the following:
a) Payment of the sum of US\$4,337,585.97 plus further interest and/or damages and legal costs ("Claim Amount") due from the First Defendant abovenamed pursuant to a Facility Agreement between the Claimant and the First Defendant dated 2nd July 2012 which was amended on 31st July 2013 and their further amended a number of times with final amendment on or around 11th July 2017 which the First Defendant has failed to repay Claim against the Second and Thir Defendants abovenamed for the payment of the Claim Amount pursuant to two Guarantees dated 3rd August 2013, wherei the Second and Third Defendant guaranteed the due repayment by the Firs Defendant of sums due (plus interest and costs) under the Facility Agreement (as amended) as described above. The Firs Defendant has failed to repay the sums due from the First Defendant under the Facilit Agreement. By demands dated 6th Apri 2018, the Claimant has demanded such

the terms of the Guarantees the Second and Third Defendants have wrongly failed and/o refused to pay the sums due or any sums.

The above suit/claim will be fixed for hearing once 23 days have elapsed following convenient to the Hon'ble Court, when yo Court of England and Wales, or fail to appea till payment or realization will be passe

> J. P. Kapadi J. P. Kapadi Partne Little & Co Advocates & Solicitor Central Bank Building, 3rd Floor M G Road, Mumbai 400 001

ANIK INDUSTRIES LIMITED istered Office: 610 Tulsiani Chambe Nariman Point, Mumbai-400021

be taken in consideration.

SCHEDULE OF FLAT

Yatin Nagin Shah, B.Com.,LL.M.

IN THE HIGH COURT OF JUSTICE BUSINESS AND PROPERTY COURTS
OF ENGLAND AND WALES
LONDON CIRCUIT COMMERCIAL
COURTS (QBD)

Claim No. LM-2018-000088 BETWEEN:

Firestar International Private Limited

(a company incorporated in India)

Niray Deepak Modi

Firestar International Private Limited. Please take notice that the above suit/ clain

sums from the Second and Third Defendan pursuant to the Guarantees but in breach of

are requested to remain present in person or through an Advocate. Please further note that if you fail to file a Defence or an Acknowledgement of Service with the Hig in the English Court on/before the next date of hearing so fixed, a decree for the Claim Amount with further interest and legal costs against you, entirely at your risk as to the cos and consequences thereof Dated this 04 day of February, 2021

Date: 03rd February, 2021 Manika Arora Company Secretary A. Pant, 4) Mr. Hem A. Pant & 5) Mr Neeraj A. Pant, being legal heirs of Late Mr. Amba Dutt Pant are seized & ossessed of and/ or sufficiently entitled of a Flat viz. Flat No. 204, Second Floor

M/s. Rishabraj Estate Developers Pvt Ltd., AND one Mr. Amba Dutt Pant (since deceased) in respect of the said

any, shall be deemed to have been waived and/or abandoned. Date: 04/02/202

88 OF 2019

M/s. Panorama Estate

Mumbai - 400 006 ... Respoi ndent (Org. Plai Shri C. K. Sampat

... Respondent (Org. Defer

The Respondent / Org. Defendant No. 2 abovenamed, WHEREAS, the Appellant abovenamed has take out Application dated 24th December, 2018 i.e. Mari

be heard and determined ex-parte. You may obtain the copy of the said

Given under the seal of the Court

documents and submit.

# नागरिकांच्या तक्रारींसह संवादही व्हावा : महापौर

मुलभूत गरजांच्या संदर्भात मनपाकडे नागरिकांच्या विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त होतात. ऑनलाईनरित्या तसेच पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून नागरिक आपल्या तक्रारी मांडत असतात. या तक्रारी वेळेत सोडविणे ही मनपाची जबाबदारी आहे. मात्र तक्रारी सोडवितानाच प्रशासनाने योग्य समन्वय साधून नागरिकांशी संवादही व्हावा, यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. नागरिकांना त्यांची तक्रारबददल माहिती भेटल्यास त्यांचे समाधान

होईल, या दृष्टीने योग्य पाऊल उचलणे

गरजेचे आहे.

मोजण्यात येईल.

मनपाकडे प्राप्त होणा-या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने महापौरांनी (ता.३) विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे. सहायक आयक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राउत, विजय हमने,

नागपूर: ३ फेब्रुवारी - अनेक सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

> नागरिकांना आपल्या तकारी मांडण्यासाठी व त्या सोडवन घेण्यासाठी राईट टू सर्व्हीस' कायदा अंमलात आहे. या कायद्याचे पालन

होणे अत्यावश्यक आहे. मनपाकडे विविध विभागात तसेच लोकप्रतिनिधींकडे येणा-या तक्रारींची एकत्रित नोंद होउन त्यातून किती तक्रारी सोडविण्यात आल्यात याची सविस्तर माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत जाणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी.

# जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे वटार, ता. वसई, जि. पालघर, स. न . १७३ हि नं ६ हया मिळकतीचे एकण क्षेत्रापैकी श्री जॉन मिगेल लोपीस हयांचे मालकी व कब्जेवहिवटिचे क्षेत्र ०-२०-४५ हे.आर. पैकी क्षेत्र ०-१३-०० हे.आर. इतके क्षेत्र त्यांनी आमचे अशिलांस कायम विक्री करण्यास मान्य केले आहे. सदर मिळकत अगदी निर्वीवाद बोजाविस्टित आहे किंता नाही या परिश्रणाकरित सदर प्रकरण आमच्या अशिलांनी आमच्याकः

सोपविले आहे. तरी सदर मिळकती संबंधाने कोणाहीकडे हेतसंबंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षीसपत्र, त्रगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राहर ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारखा पराव असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशिर पराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं. २, सुप्रिम बिल्डींग, डांगे टॉवरच्या मागे, फ्लायओव्हर ब्रिज जवळ नालासोपारा (प.). ४०१२०३. येथे सादर करावी. अन्यथा कीणाची काहीच हरकत नाही व हरकत, हक्क असल्यास तो सोडून देण्यात आला आहे, असे समजून सदर मिळकत अगदी निर्वीवाद बोर्जाविरहित आहे, असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल, हि नोंद घ्यावी

ॲड. रिना एस. रॉडीग्स दि.: ०४/०२/२०२१

वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲण्ड मोबिलिटी लिमिटेड

(पूर्वी मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड अशी जात)

नोंदणी कार्यालय: ४०१, मजला-४,२३/२५, धुन बिल्डिंग, जन्मभूमी मार्ग,

होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४००००१, महाराष्ट्र

**कॉर्पो. कार्यालय :** सी-२२२, जीआयडीसी मकरपूरा इंडस्ट्रियल इस्टेट, बडोदा-३९००९०

ई-मेल : compliance@wardwizard.in, वेबसाईट : www.manvijay.com | फोन : +९१ ९७२७७५५०८३

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') ही ईजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले

कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि त्याअंतर्गत केलेल्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि सेर्ब

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') सहवाचता सेबी द्वारे

जारी सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० द्वारे फॉलो केलेल्या निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेले जनरल

१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्क्युलर क्र. २२/२०२०, दिनांक

१५ जुन २०२० सर्क्युलर क्र. ३३/२०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२० आणि सर्क्युलर क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर

०२० (एकत्रित ''संबंधित सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या अनुपालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ

व्हिल्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, ०१ मार्च, २०२० रोजी दु. १२.०० वा. घेण्यात येणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएमला हजर असलेल्या सभासदांना अधिनयमाच्या कलम, १०३ अंतर्गत गणपूर्ती ट्राविण्यासाठी

संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनात ई-मतदानाच्या माहितीसह इतर बाबीसह ईजीएमची सूचना ही कंपनी/डिपॉझिटरं

पार्टिसिपंटस (डीपी) कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना आणि २२ जानेवारी, २०२१ रोजी कामकाजाची वेळ संपतान

कडून प्राप्त झालेली लाभकारी मालकांची सूची/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या सर्व भागधारकांना ०३ फेब्रुवारी २०२

रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आली आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की ईजीएमची सूचना कंपनींची वेबसाईट

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्य

तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीने इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे सभासदांना शक्य होण्यासाठी एनएसडीएल मार्फत कामकाज

करण्यासाठी इत्पेबर्टोनिक मतदान सुविधेचा (दूरस्थ ई-मतदान) प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार इलेक्ट्रोनिक माध्यमाने मतदानाची सुविधा ईजीएमच्या वेळी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल आणि सभेला हजर असलेले सभासद ज्यांनी दूरस्थ ई-मतदाना द्वारे

ज्या सभासदांची नावे मतदानासाठी कटऑफ तारीख म्हणजेच २२ फेब्रवारी २०२१ रोजी डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकार्र

मालकांचे रजिस्टर/सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील ते ईजीएममध्ये दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार

राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांनी सचना पाठविल्यानंतर परंत मतदानासाठी कट ऑफ तारीख म्हणजेच २२ फेब्रवारी. २०२१ पर्व

कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून किंवा आम्प

आरटीए पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांना support@purvashare.com- e-Voting, येथे किंवा श्री. मनिष शाह यांन

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी २६ फेब्रुवारी,२०२१ (शुक्रवार) रोजी स. ९:०० (भाप्रवे) सुरू होईल आणि २८ फेब्रुवारी,

२०२१ (रविवार) रोजी सायं. ५:०० (भाप्रवे) संपेल. सभासदांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे

शक्य होणार नाही आणि दुस्स्य ई-मतदान मॉड्युल त्यानंतर एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल. श्री. संतोष कुमार पांडये (कार्यरत कंपनी सचिव), मुंबई यांची एजीएममप्ये दूरस्य ई-मतदान प्रक्रिया घेण्यासाठी परिनिश्किक म्हणुन नियुक्ती करण्यात

आली आहे. ज्या सभासदाँनी ईजीएम पूर्वी दुरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा ईजीएमला हजर राह

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विलेले नाहीत त्यांना ई-मतदानासह

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगईन तपशिल आणि/किंवा ईजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी

न्यातील मार्गदर्शनानुसार नोंदणी प्रक्रियेचा अवलंब करून आणि त्यांची वेबसाईट www.purvashare.com मधील लिंक

http://www.purvashare.com/email-and-phone-updation/ क्लिक करून कंपनीने रजिस्टार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट

पुर्वा रजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. कडे त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते आहे आणि डिमेंट माध्यमाने

शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत कृपया compliance@wardwizard.in कडे डीपीआयडी–सीएलआयडी (१६ डिजिट

डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ डिजिट बेनिफिशरी आयडी), नाव, क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची

upport@purvashare.com येथे ईमेल पाठवून एनएसडीएल किंवा कंपनीचे रजिस्ट्रार **पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि**.

ई-मतदानाद्वारे मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा तक्रार evoting@nsdl.co.in

सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध होईल.

. गाोदर आणि ईजीएममध्ये ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना सूचनेत दिलेली आहे.

९३२४६५९८११ वर संपर्क करून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत) प्रवावी.

शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

.com स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल

. सीआयएन : एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२)

# युनिव्हर्सल स्टार्च- केम

अलाईड लि.

दूर. क्र.: ०२२-६६५६३३३३

दिनांक : ०३.०२.२०२१ एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

सूचना सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) . १२.०० वा. आयोजित करण्यात येत आहे.

एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com वरर्ह मंडळाच्या वतीने आणि करित

ठिकाण : मुंबई (चैताली साळगावकर)

प्रॉपर्टी च्या उच्च न्यायालयात अंतर्गत

फायरस्टार डायमंड एफझेडई (दुबई मध्ये स्थापित कंपनी)

फायग्रस्टार इंटरनॅशनल पायव्हेट लिमिटेड (भारतात स्थापित कंपनी) निरव दिपक मोदी

**हायरस्टार इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड** कपया सचना घ्यावी की. वरील वाद/दावा दावेद . हणजेच बँक ऑफ इंडियाने खालील कामासाठी दाख

उ प्रतिवादीनी कसूर केली. दिनांक ३ ऑगस्ट, २०१३ रोजीच्या दोन हमीनस दावा रक्कम चुकती करण्यासाठी वरील नावाच्य दसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिवादीच्या विरोधान टाव ु ज्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिवादीनी व वर्णिल्यानुसार सुविधा करार (सुधारणेनुसार) अंतर्ग थकीत रक्कम (अधिक व्याज आणि खर्च) पहिल्य प्रतिवादीद्वारे थकीत परताव्याची हमी दिली. पहिल प्रतिवादी यांनी सविधा कराराच्या अंतर्गत पहिल्य प्रतिवादीची थकीत रक्कम चुकती करण्यात कस् केली. दिनांक ६ एप्रिल, २०१८ रोजीच्या मागणीद्वा दावेदारानी हमीनुसार दसऱ्या आणि तिसऱ्य प्रतिवादीकडून अशा रकमेची मागणी केली परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिवादीनी हमीच्या अटीचे

चुकती करण्यात कसूर आणि/किंवा नकार दिला. वरील वाद/दावा सदर सचनेच्या खालील प्रकाशनाः २३ दिवस संपल्यावर सन्माननीय न्यायालयाच्य निश्चित करण्यात येईल त्यावेळी तम्हाला व्यक्तीश किंवा वकिलांमार्फत हजर राहण्याची विनंती करण्या येत आहे. कुपया पुढे नोंद घ्यावी की जर तुम्ही इंग्लं आणि वेल्सच्या उच्च न्यायालयात सेवेची पोच किंव बचाव दाखल करण्यात कसूर केली किंव सुनावणीकरिता निश्चित केलेल्या पुढील ु तारखेस/पर्वी इंग्लिश न्यायालयात हजर राहण्या कसूर केली तर वसूली किंवा प्रदानापर्यंत पृढील व्या आणि कायदेशीर खर्चासह दावा रकमेकरिता हुकूम ह त्याचा खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी

ोंद. काया. : म्हात्रे पेण बिल्डींग, बी विंग, २ रा मजल सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई ४०० ०२८.

**फॅक्स:** ०२२-२४३०५९६९/२४३२७४३६ वेबसाइट : www.universalstarch.com सीआयएन :

विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अनुपालनच्य तरतटी अंतर्गत सचना याटारे टेण्यात येते की टि 38 डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आणि अध्यक्षांच्या परवानगीसह इतर व्यवहार आणि) अन्य बार्बीसह अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय अहवालाव विचार करण्याकरिता आणि पटलावर घेण्याकरित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कंपनीच्या संचालव मंडळाची सभा गुरुवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२१ रोर्ज , तदर सूचनेतील समाविष्ट तपशील कंपनीची वेबसाइट universalstarch.com आणि स्टॉक

कंपनी सचिव दिनांक : ०३/०२/२०२१

इंग्लंड ॲण्ड वेल्स लंडन सर्किट कमर्शियल कोर्ट (क्युबीडी) च्या जस्टिस बिझनेस ॲण्ड

रम्यानः

बँक ऑफ इंडिया

केला आहे.

दिनांक २ जलै. २०१२ रोजीच्या दावेदार आणि पहि प्रतिवादी दरम्यान सुविधा करारानुसार वरील नावाच पहिल्या प्रतिवादीकडून थकीत युएस डॉलर ४,३३७,५८५.९७ आणि पुढील व्याज आणि/किंवा नुकसान आणि कायदेशीर खर्च (''दावा रक्कम'' च्या रकमेचे प्रदान ज्याची ३१ जुलै, २०१३ रोर्ज सुधारणा करण्यात आणि नंतर पुढे साधारण ११ जुलै २०१७ रोजी अंतिम सुधारणेसह खुप वेळी पुढी सुधारणा करण्यात आली. जे प्रदान करण्यास प्रथम

उलंघन कसून थकीत रक्कम किंवा कोणतीही रक्कम सोईने कोणत्याही तारखेस पुन्हा सुनावणी साठी

जोखमीवर तमच्या विरोधात मंजर करण्यात येईल. सदर दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२१

जे. पी. कपाडिय लिटल ॲण्ड कं सेन्ट्रल बँक बिल्डिंग, ३ रा मजल एम. जी. रोड, मुंबई-४००००



यांना कळव् शकता.

दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२१

**■ ठाणे झोनल कार्यालय**: बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४०० ६०४ ■द. क्र.: (०२२)२५८२३०४०/२५८३-१६४९ ■ई-मेल : recovery\_tha@mahabank.co.in cmmarc tha@mahabank.co.in

■ **मुख्य कार्यालय**: लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-४११ ००५

जया अशोक भारता

### स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना (जोडपत्र - IV - ए) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना.

वाईविद्याई दुनोव्हेशन्य ॲण्ड मोबिलिटी लिमिटेड करित

(पूर्वी मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड अशी ज्ञात

सर्वसाधारण जनता आणि विशेष करन कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्ज घेतला होता त्या बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडे गहाण प्रभारित असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीला कोष्टकात नमुद केलेल्या कर्जदार आणि जामीनदार यांच्याकडन बँक ऑफ महाराष्ट्र ला येणे असलेल्या उर्वरित थकबाकीच्या वसलीसाठी ''**जसे आहे जेथे आहे तत्त्वाने, जसे आहे जे आहे तत्त्वाने आणि जे काही आहे तेथे आहे**" १८.०२.२०२१ रोजी विकले जाणार आहे. कर्जदार आणि जामीनदार, थकीत खकम, मिळकतीचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील भार, कब्जा प्रकार,राखीव किंमत व इसारा अनामत रकमेचे तपशील खालील प्रमाणेः

१. मे. ग्रेसियस फार्मासिटीकक्युल्स प्रा. लि., नालासोपारा शाखा,

■ संपर्क क्र. (०२५०) २४०२०३० ■ ईमेल: bom197@mahabank.co.in / brmgr197@mahabank.co.in १. मे. ग्रेसियस फार्मासिटीकल्स प्रा. लि., फ्लॅट क्र. ४, २रा मजला, रत्नकुंज को–ऑप. हाऊ. सोसायटी, सीएस कॉम्प्लेक्स, रोड क्र. ४, दहिसर (पूर्व), मुंबई -

(१) श्री. अतल प्रफल्ला पाटील. १०२. १. एसएच सियाना क्रिष्णा सीएचएस. एसके बोले रोड. दादर - ४०००२८. (२) श्री. प्रमोद भारती. फ्लॅट ब्र ४०२, ए विंग, एव्हरशाईन सिटी, अक्षर माहोल, वसई पूर्व, ठाणे, **(३) श्री. जय प्रकाश गुप्ता**, ६०७/ए, शीतल शॉपिंग सेंटर क्र. २, बीपी रोड, भाईंदर (पूर्व) ठाणे– ४०१ १०५

थकबाकी रक्कम एकूण देय + व्याज: ₹ १,२२,७८,००४/- अधिक ०२.०२.२०२१ अधिक इतर खर्च, प्रभार आणि परिव्यय बोलीदारांनी त्यांचे पढील प्रस्ताव ₹ १,००,०००/-

संच क. १- प्रत्यक्ष कब्जा: फ्लॅट क. ४. २रा मजला, रत्नकंज को-ऑप, हाऊ, सोसायटी, सीएस कॉम्प्लेक्स, रोड क्र. ४, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८, ● मिळकतीचे निरीक्षणाची दिनांक आणि वेळ: ११.०२.२०२१ स. ११.०० पासन ते सायं. ४.०० वा.

राखीव किंमत: ₹ ५१,८२,०००/-इएमडी रक्कम : ₹ ५,१८,२००/-(रुपये ऐकावन्न लाख ब्याऐंशी हजार मात्र) (रुपये एक लाख मात्र) च्या पटीत सुधारणा करावी. २. श्रीम. नृतन कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश पी. शाहः एससी कल्याण शाखा,

■ संपर्क क्र. (०२५१) २२११९२५/२२१३०५४ ■ ईमेल: bom15@mahabank.co.in / brmgr15@mahabank.co.in

२. श्रीम. नृतन कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश पी. शाह-६/४०५, सर्वोदया गार्डन सीएचएस, भानुसागर सिनेमा जवळ, कल्याण (प.). संच क्र. २- प्रत्यक्ष कब्जा: फ्लॅट क्र. ६०३, सी विंग, कावेरी इमारत, कैलाश नगर, कॅन्स थकबाकी रक्कम एकूण देय + व्याज: ₹ २०,८३,१६४/- अधिक ०२.०२.२०२१ अधिक इतर | हॉस्पिटल च्या पुढे, वालीवली रोड, बदलापूर (प.), जि. ठाणे- ४२१ ५०३, ● मिळकतीचे खर्च, प्रभार आणि परिव्यय निरीक्षणाची दिनांक आणि वेळ: ११.०२.२०२१ स. ११.०० पासून ते सायं. ४.०० वा. इएमडी रक्कम : ₹ १,८०,०००/-बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव ₹ १,००,०००/-राखीव किंमत: ₹ १८,००,०००/-(रुपये एक लाख मात्र) च्या पटीत सुधारणा करावी. (रुपये अठरा लाख मात्र) (रुपये एक लाख ऐंशी हजार मात्र)

३. मे. सुनिता फॅब्रिक्स (प्रोप्रा. श्रीम. सुनिता राजेश इदनानी): एससी कल्याण शाखा, ■ संपर्क क्र. (०२५१) २२११९२५/२२१३०५४ ■ ईमेल: bom15@mahabank.co.in / brmgr15@mahabank.co.in

(१) मे. सुनिता फॅब्रिक्सः दुकान क्र. ९७३, २रा मजला, राजा मेडिकल स्टोर समोर, स्टेशन रोड, उल्हासनगर-३. (२) गाळा क्र. ३, जेबी इंडस्ट्रियल कंपाऊंड, बजरंगी आईस फॅक्ट्री समोर, खेमानी, उल्हासनगर-२ (३) श्रीम. सुनिता राजेश इदनानीः रो हाऊस क्र. ८ परांजपे चॉल, शिव मंदिर मागे.

संच क्र. २- प्रत्यक्ष कब्जा: फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, मन्नत व्हिला, ब्लॉक क्र. सी-९२९ थकबाकी रक्कम एकूण देय + व्याज: ₹ ७४,११,२५६/- अधिक ०२.०२.२०२१ अधिक इतर काली माता मंदिर जवळ, कुर्ला कॅम्प रोड लगत, रविंद्र नगर, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जि. ठाणे-४२१००५, • मिळकतीचे निरीक्षणाची दिनांक आणि वेळ: ११.०२.२०२१ स. ११.०० खर्च, प्रभार आणि परिव्यय राखीव किंमत: ₹ ३४,२०,०००/-बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव ₹१,००,०००/-इएमडी रक्कम : ₹ ३,४२,०००/-

(रुपये एक लाख मात्र) च्या पटीत सुधारणा करावी. (रुपये चौतीस लाख वीस हजार मात्र) ४. मे. सुनील किसन कांबळे आणि श्रीम. अर्चना सुनील कांबळे: वर्तक नगर शाखा, ■ संपर्क: (०२२) २५८८३९४५/२५८८१७११, ■ ईमेल: bom642@mahabank.co.in / brmgr642@mahabank.co.in

(१) श्री. सुनील किसन कांबळे, राहणार रुम क्र. २००२, इमारत क्र. १०, हावरे सिटी, ठाणे महाराष्ट्र आणि. (२) अर्चना सुनिल कांबळे राहणार रुम क्र २००२, इमारत क्र. १०, हावरे सिटी, ठाणे महाराष्ट्र आणि वर्तकनगर नाका, शॉपकिपर सोसायटी जवळ, पोखरन रोड क्र. १, ठाणे (प). थकबाकी रक्कम एकूण देय + व्याजः संच क्र. २ प्रत्यक्ष कब्जा: फ्लॅट क्र. ०१ आणि दुकान क्र. ०१, तळ मजला, आदिराज गार्डन,

₹६२,९४,१२२/ – अधिक ०२.०२.२०२१ पासून व्याज इमारत क्र.२, आदीराज लक्ष्मी एन्क्लेव्ह मागे, नालासोपारा (प), गाव: निलमोरे, तालुका: वसई, जि. अधिक इतर खर्च, प्रभार आणि खर्च बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव ₹ १,००,०००/-

पालघर, महाराष्ट्र, • मिळकतीच्या निरीक्षणाचा दिनांक आणि वेळ: ११.०२.२०२१ स. ११.०० ते सायं. ४.०० वा. ईएमडीः ₹ ४,८२,०००/-राखीव किंमतः ₹ ४८,२०,०००/-(रुपये एक लाख मात्र) च्या पटीत सुधारणा करावी. (रुपये अड्डेचाळीस लाख वीस हजार मात्र)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'https://www.bankofmaharashtra.in/propsale.as पाहावी.

**दिनांक** : ०२.०२.२०२१ प्राधिकृत अधिकार्र **ठिकाण**: ठाणे ठाणे झोनल कार्यालय, बँक ऑफ महाराष

**Amit International Limited** 

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड CIN: - L17110MH1994PLC076660 सीआयएन : L99999MH1987PLC042076 Registered Office: - A/403, Dalamal Chambers, New Marine Lines, नोंत्रणीकत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ व

Mumbai City 400020 E-mail id: - amitintl03@yahoo.com अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. दूर.क.:०२२ - ६८३४८१००। फॅक्स क्र.:०२२ - ६८३४८३१३ NOTICE –मेल आयडी : info@donear.com । वेबसाइट : www.donear.com

सचना

पुढे, सेबी (अंतर्गत व्यापार प्रतिबंध) विनियमन, २०१९

च्या तरतुदीनुसार ट्रेडिंग विन्डो दि. ०४.०१.२०२१ पासून

दि. १३.०२.२०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद

करण्यात आली आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाइत

www.donear.com वरही उपलब्ध आहे तसेच ती

स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com

व <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing मेबी (मची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता Obligation and Disclosur विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाचन Requirements), Regulations, 2015 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 11<sup>th</sup> February, 2021 at the Office of the Company, inter-alia to विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आह की, अन्य बार्बीबरोबरच, दि. ३१.१२.२०२० रोर्ज संपलेली तिसरी तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थार्य एकत्रित वित्तीय अहवालावर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळार्च consider and approve the un-audited in an incial Result for Third Quarte सभा गुरुवार, दि. ११.०२.२०२१ रोजी आयोजित ended (Q3) on 31/12/2020.

Place: Mumbai

Date: 02/02/2021

The said notice may be accessed or the company's website a accessed at BSE website at For, Amit International Limited

> Kirti Dosh Managing Directo

(DIŇ: 01964171)

नोंद. कार्यालय: ३०६, माधवा, प्लॉट # सी/४, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

बांद्रा (पू), मुंबई - ४०० ०५१ सीआयएन क्र. : एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३१२३०

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

सही/-

मयूर वजात

कंपनी सचिव

OJOY REALTY LTD.

याद्वारे सूचना देण्यात येते आहे की, २०२०-२१ आर्थिक वर्षाची कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांसह व इतर बाबी इतर गोष्टींसह विचारात आणि मंजूर करण्या घेण्यासाठी गुरुवार, ११.०२.२०२१ रोजी दपारी ०३.३० वाजता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात घेण्यात येणार आहे

जॉय रिॲल्टी लिमिटेड करिता सही/-श्रती शाह

स्थळ : मुंबई दिनांक: ०३.०२.२०२१ अनुपालन अधिकारी

**UCO BANK** यूको बैंक (A Govt. of India Undertaking) (भारत सरकार का उपक्रम)

एआरण्मबी: यको बँक डमा.. ४ था मजला, २५९, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१. किञ्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँकचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वरं आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमूद रोजी एक) मागणी सूचना जारी करून खालील नमूद ह्यांना सूचनेत दिलेल्या रकमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्य्रीटायझेशन (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य ादुर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **०३ फेब्रुवारी, २०२१** रोजी घेतला. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहा

करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युको बँक** च्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्य भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम (१३)(८) च्या तरतुदींनुसा कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

	•	
कर्जदाराचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना तारिख
		आणि थकबाकीत रक्कम
<u>कर्जदार</u> : कॅम्बीअम बायोटेक प्रा. लि.	फ्लॅट क्र. ७१२, ७ वा	०७.०९.२०२० आणि
हमीदार आणि गहाणदार: श्री.	मजला, सी विंग, धीरक	रु.
नीलकमल अमरनाथ झा आणि श्री.	व्हॅली, इमारत क्र. २	१७,४१,८४,२५०/-
(डॉ.) रचना भरद्वाज झा आणि	सीएचएस, गाव पहाडी	सह पुढील व्याज, खर्च
<u>हमीदार</u> : श्री. अंबरीश कश्यप	गोरेगाव (पू.), मुंबई – ६३	आणि त्यावरील इतर
		प्रभार.

दिनांक: ०३.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

प्राधिकत अधिकारी



# मर्क्युरी लॅबोरेटरीज लि.

सीआयएन : एल७४२३९एमएच१९८२पीएलसी०२६३४१ नोंद. कार्यालय : पहिला मजला, १८, श्रीजी भुवन, ५१ मंगलटास रोड. प्रिन्सेस स्टीट, मुंबई- ४०० ००२ ई-मेल : secretarial@mercurylabs.com

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, सन २०२०–२१ करिता कंपनीच्या समभाग भांडवला वरील अंतरिम लाभांश अंतरिम लाभांश हा ११.०२.२०२१ रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत विचारात घेण्यात येईल

पुढे सूचना देण्यात येते की कंपनीने मंडळाने घोषित केल्यास अंतरिम लाभांश प्रदान करण्यासाठी भागधारकांची पात्रता ठरविण्यासाठी "अभिलेख तारीख" म्हणून २३.०२.२०२१ निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश घोषित झाल्यास तो पात्र सभासदांना किंवा त्यांच्या मॅनडेट मध्ये नावे

असलेल्यांना प्रदान करण्यात येईल.

ए) इलेक्टॉनिक /दिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्यांच्या संदर्भात नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्टल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ने सादर लेल्या लाभकारी मालकांच्या सूचीनुसार **मंगळवार २३ फेब्रुवारी २०२१** रोर्ज कामकाजाची वेळ संपताना असलेले लाभकारी मालक.

बी) मंगळवार २३ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा पूर्वी प्रत्यक्ष स्वरुपातील सर्व व्यवहारांना परिणाम दिल्यानंतर कंपनीच्या सभासद रजिस्टरमधील सभासद.

ईमेल आयडी आणि बँक खाते तपशिलाची नोंदणी

भागधारकांनी कंपनी/तिचे आरटीए/डिपॉझिटरीजकडे त्याचे/तिचे/त्यांचे ईमेल पत्ते नोंदविले नसल्यास आणि किंवा लाभांशा प्राप्त करण्यासाठी बँक खाते मॅनडेट अद्ययावत केले नसल्यास खालील माहितीचा अवलंब करावा.

i) कृपया आमची कंपनी मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेडची वेबसाईट ची वेबसाईट Investor Relations > Email/Bank detail Registration अंतर्गत www.mercurylabs.com वर लॉगईन करून तपशील भरावा, आवश्यक दस्तावेज अपलोड आणि सादर करावे

i) डिमॅट माध्यमाने शेअर्सच्या बाबतीत :

ठिकाण : मुंबई

दिनांक : ४ फेब्रुवारी, २०२१

भागधारक डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्न ('डीपी') ना संपर्क करून डीपीनी दिलेला सल्ला आणि प्रक्रियेनुसार डीमॅट खात्यामध्ये ईमेल पत्ते आणि बँक खात्याचा तपशिल नोंदणी

> **मर्क्युरी लॅबोरेटरीज लि**. करिता सही/

किंजल खंडेलवाल कंपनी सचिव

### PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my Clients are intent to purchase and acquire Flat more particularl described in the Schedule hereunde rescribed in the Schedule nereunder written from Mr. Sheshmal M Jain free from all encumbrances and reasonable doubts. It appears that Original chair documents of Flat is misplaced/lost and opt traceable as under. ot traceable as under.

a) Original Agreement/Allotment of Flat executed by 1965 /1966, Mr. Karunakai N Bhandary

) Agreement dt. 21.9.1981 executed b) Agreement dt. 21.9.1991 executed between Karunakar N Bhandary With Shamabanu M Amir & Mrs. Kurshidbegum MAmir c) Agreement dt. 21.12.1981 executed between Shamabanu M Amir & Mrs.

Kurshidbegum M Amir with Mrs. Fatima

Kurshidbegum MAmir with Mrs. Fatima Vasid Khan

Any person/s having or Claiming any right, title, demand or interes: whatsoever into or upon or in respect of Documents or said Flat described in the Schedule in any respect, by way or sale, exchange, lease, license, trust inheritance, possession, attachment nheritance, possession , attachmen gift, lease pendense, Lien, Interes ont, lease pendense, clen, interes Charge, Mortgage and Lease, deed, co otherwise howsoever are hereb required to make the same known i writing to the undersigned within 15 days from the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned waived and given up all their rights and hereafter no claims or objections shal pe taken in consideration.

SCHEDULE OF FLAT

Flat No. A/3-38, Ground Floor, Arvast Co-operative Housing Society Ltd. Plot No. 38-39, TPS VI, Road no. 1 Near Milan Subway, Santacruz West Victoria (2005) Advance uring a bout 41 Mumbai 400054 admeasuring about 4 Sq. Mtr. Built-up area (approx.), CTS No. 1681 and 1682, Village Vile Parle, Taluka Andheri and five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing listinctive nos. 66 up to 70 in Shar ertificate No. 14 Date: 4/2/2021

> Yatin Nagin Shah, B.Com.,LL.M. Advocate High Cour Off: Navin Nagar 1, Tank Lane Santacruz (West), Mumbai 400054 Email: adv.yatin@gmail.com Mob: 9869075337

# **Public Notice**

TAKE NOTICE THAT my clients

(i) Mr. Pramod Kumar Sharma and

(ii) Mrs. Sadhana Pramod Sharma

having their address at A-101, Urvashi

CHS, Sundernagar, Kalina, Santacruz पत्ता वासिल खान मार्ग, नागपाडा, मुंबई East Mumbai - 400098, India, are negotiating with Mr. Deva Raja Siva ४००००८ चे सभासद असून फ्लॅट क्र. Sankar Jyotula for purchasing his १४ करिताचे त्यांचे मुळ शेअर प्रमाणपत्र right, title and interest in Apartment/ क्र. ०४, विभिन्न क्र. ०१६ पासून ०२० Flat No.52 admeasuring 59.98 Sq. (दोन्ही समाविष्ट) हरविले/गहाळ झाले mtrs. (646 Sq. Ft.) RERA carnet area with Enclosed balcony / Utility area आहे. सोसायटीच्या सभासदाने प्रतिलिपी attached to the Apartment admeasuring शेअर प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे. 1.59 Sq. mtrs. (17 Sq. Ft.) on 5th habitable Floor of Wing C, of Building सोसायटी याद्वारे प्रतिलिपी शेअन "PRIMUS RESIDENCES" situated on प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दावेदार/ and adm.Approx. 3907.80 sq.mtrs or thereabout bearing CTS No.4091 4091/1 to 37 (New CTS No.4091A 8 आक्षेपदार किंवा अन्य आक्षेप घेणाने यांच्याकडून दावे किंवा आक्षेप सदर 4091B), 4097, 4097/1 to 5, 4090B सचनेच्या प्रसिध्दीपासून १४ (चौदा) 4090A/2 to 19 of village Kolekalyan, Mumbai Suburban District, Taluka आशियाना को.-ऑप Andheri, situate at Santacruz हाऊसिंग सोसायटी लि. च्या सचिव/ Chembur Link Road, Vakola Pipeline Santacruz (East), Mumbai- 400 055, अध्यक्षांकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र togetherwith one vehicle parking space जारी करण्यासाठी त्याच्या/ तिच्या, Any person having any claim, right, त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पृष्ठचर्थ title or objection thereto by way of inheritance, share, sale, mortgage, अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या charge, lease, lien, license, gift प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या possession, possession of original मदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले title deeds or encumbrance howsoever or otherwise, is required to intimate नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील to the undersigned in writing, with तरत्दीमधील दिलेल्या मार्गाने प्रतिलिपी due acknowledgement at the below mentioned address, within 7 days from शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास सोसायटी the date of publication of this Notice मोकळी असेल. कोणतेही दावे/आक्षेप of his/her/their such claim, right, title सोसायटीने प्राप्त केल्यास, सोसायटीच्या interest, demand and/or objection, if any, with all supporting documents, उपविधीतील तरतुदीनुसार failing which, the transaction shall सोसायटी कार्यवाही करेल. be completed, as if no person/s and/ आशियाना को- ऑप. हाऊसिंग or party has/have any claim, demand or objection thereto and the same सोसायटी लि. shall he treated as waived and not

Mrs. Divya D. Jain Advocate High Court 63, Jolly Maker II, Nariman Point, Mumbai - 400 021

binding on my said clients.

Dated this 4th day of February 2021

(सन्मा. सचिव) दिनांक : ०४.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

च्या वतीने आणि करित

सही/-

जाहिर सूचना

आम जनतेला कळविण्यात येते की, श्री.

गफ्फार जुसब सोपारीवाला, आशियाना

को.-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.

**याद्वारे सूचना देण्यात येते की,** आम्ही निम्नस्वाक्षरीकारांना लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली परिसर मालक (i) श्री. अमित हरिष श्रॉफ आणि (ii) श्री. मध् अमित श्रॉफ (विक्रेत्ये) यांच्याकडून खरेदी करिता इच्छुक आहेत.

जाहीर सूचना

कोणत्याही भागासंबंधित कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसबंध, लाभ, दावा, मागणी असल्यास, वारसा, गहाण, विक्री, विक्री करिता करारपत्र, हस्तांतर, अभिहस्ताकंन, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा परवाना, उप-परवाना, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, सुविधाधिकार, बक्षीस, संपादन, गरज. कोणतेही भार किंवा लाभ हक्क/हितसबंध कोणतेही विश्वस्त अन्वये. चिरभोगाधिकारी किंवा अग्रकय अधिकारी किंवा कोणतेही वाद अन्वये, हुकूम, मनाई आदेश किंवा जप्ती किंवा कोर्ट किंवा प्राधिकरणाद्वारे पारीत केलेले निवाडा, लिटीगेशन, प्रलंबित वाद, कोर्टाचे आदेश किंवा हुकूम, समायोजीत अधिकार, अदलाबदल, भागीदारी, पॉवर ऑफ ॲटर्नी, इच्छापत्र, मृत्यूपत्र, कुळवहिवाट, कुंटुंब व्यवस्था/तडजोड, कब्जा, वाटपपत्र किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे लिखित पराव्यांच्या पूर्ण दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना सचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास असे हक्क, मालकी हक्क, हितसंबध, लाभ, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेप सोडून दिल्याचे आणि/किंवा

त्यागल्याचे गृहीत धरले जाईल. परिसराचे परिशिष्ट

मलाबार आणि कंबाला हिल विभागाचे धारक सी.एस. क्र. ६७४ (पार्ट) ६२ सीसी पेद्दर रोड, मुंबई-४०० ०३६ येथे स्थित वरचे तीन मजले आणि तळ चे होणारे सुनिता अपार्टमेंट अशी ज्ञात इमारतीचे तळ वर मोजमापित ४१३ (चटई क्षेत्र) म्हणजेच ३८.३७ चौ.मीटर्स किंवा अंदाजे एकत्रित सह सोनमृग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. द्वारे जारी केलेले दिनांक १९ जुन, १९७२ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ३७ मध्ये सामाविष्ट धारक विभिन्न क्र. १८१ ते १८५ (दोघांचा समावेश) प्रत्येकी, रू.५०/- चे दर्शनी मूल्याचे पाच पूर्ण भरलेले शेअर्स.

दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२१. श्रीम. सरोज अरविंद ठक्कर आणि श्री. अरविंद ठक्कर

४०५, श्री निकुंज, एस.व्हि. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.

# Notice is hereby given to the public at large that out clients viz. Shri. Parag Vithlani and Smt. Twinkle

hased Flat No. 08 on 3th Floor, admeasuring

Parag Vithlani (Née Twinkle Shailesh Shah) hay सर्व व्यक्तींना परिसर किंवा त्याच्य

purchased Flat No. 08 on 3th Floor, admeasuring 450 sq. feet (carpet area) 50.17 Sq. Mtr. Built up area in the building known as "VISHAL APARTMENT" in "VISHAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Sardar Vallabhbhal Patel (S.V.P) Road, Opp. Bandhan Bank, Kandivali (West) of Village Malad (North), C.T.S. No. 324 & 324 (1 to 11) in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban Mumbai – 400-067 from Smt. Asmita Naresh Shah, Shri. Bhavin Naresh Shah and Smt. Aneksha Abhishek Jain (Mée Aneksha Naresh Ashina Walesh Jalan, Silli. Diawin Madesi Shah am Smt. Apeksha Abhishek Jain (Née Apeksha Naresi Shah) by virtue of the Registered Agreement for Sal dated 7th December 2020(Registration No. BRI In respect of the aforesaid flat following chain ( nsaction have been effected: (1)Mrs. Shaila Vasant Shah purchased the said flat no. 08 from M/s. Vishal Construction on ownership basis vide Agreement dated 12th December, 1985. basis vide Agreement dated 12th December, 1985. (2)Pursuant to the Registered Agreement for Sale dated 24th February, 1994 (Registration No. 1299/94) between Mrs. Shaila Vasant Shah and Mr. Naresh C Shah – H.U.F by the hands of its Karta and manager Mr. Naresh C Shah has transferred and assigned all her rights, title, interest and benefits etc., in respect of the said Flat in favor of the said MR. NARESH C SHAH – H.U.F by the hands of its Karta and manager Mr. Naresh C Shah on the terms and conditions and for the consideration mentioned conditions and for the consideration mention (3)The said MR. NARESH C SHAH died intestate of 16th January, 2010 leaving behind his wife Smt. Asmita N Shah, Son Shri. Bhavin N Shah and married daughter Smt. Apeksha Abhishek Jain (Née daughter Smt. Apeksha Adnisnek Jaiii (Nee Apesksha N Shah) ONLY Legal heirs, Successors

Representatives and Members entitled to his estat as per The Hindu Succession Act, 1956 and the law erned at the time of his death. (4)After the death of Karta and manager Mr. Naresh C Shah of Mr. Naresh C Shah – H.U.F and as requested by Smt. Asmita Naresh Shah vide letter dated 7/9/2015 applied for transmission of share of Late. Mr. Naresh C Shah (HUF). However in the said application she has written her name as Smt. Asmit Naresh Shah (HUF) hence the said Vishal Co Naresn Shan (HUF) nence the salo visinal co-operative Housing Society Ltd. has transmitted the said flat no. 08 along with the five shares bearing distinctive No. 26 to 30 of Rs. 50/- each fully paid under Share Certificate No. 06, in the single name of SMT. ASMITA NARESH SHAH (HUF) on 29th

(5)SMT. ASMITA NARESH SHAH has by mistakenl applied for transmission of share on her name I; SMT. ASMITA NARESH SHAH (HUF) instead of SMT. ASMITA NARESH SHAH. Smt. Asmita Naresh Shah, Shri. Bhavin Naresh Shah and Smt. Apeksha A Jain (Née Apeksha Naresh Shah) thereafter submitted an apology letter dated 10/12/2020 requesting for correction in the name of said share certificate No 06 of the said flat No. 08 in the name of SMT, ASMITA NARESH SHAH, hence the said Vishal Co-operative Housing Society Ltd. has accepted their said apology letter and passed necessary resolution and corrected the wrong entry dated 29/09/2015 of the said flat and transmitted/corrected the name wrongly entered under Share Certificate No. 06 (shares bearing distinctive No. 26 to 30 of Rs. 50/- each fully paid), in the single name of SMT. ASMITA NARESH SHAH on 2nd January, 2021.

All persons claiming any interest in the said flat No. 08 or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsnever are hereby requested to intimate the nowsoever are nereary requested to intimate the same to the undersigned at the office address mentioned hereunder, within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said flat.

Dated this 4th February, 2021

Advocates — High Court, Bombay Advocates — High Court, Bombay 12, Kesar Kunj, V L Road, Kandivali (W), Mumbai-67. Contact No.: 7021280261

Municipal Art and Craft Teachers Co-operative Housing Society Ltd., a Society registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing Registration No. BOM/W/K-W/HSG (T.C)/9634/98-99 ("the Society") is holding a Land, bearing Plot No. 121, Survey No. 141-A situated at Village Ambivali, Andher ("Land"), as a Class II Occupan under the provisions of Maharashtra Land Revenue Code, 1966. The Collector of Bombay granted the rights n favour of the Society for holding the and as a Class II Occupant under ar Agreement dated 13th April, 1982 of the terms and conditions set or

**PUBLIC NOTICE** 

Building known as 'Guru Apartments comprising of Ground plus 4 upper floors ("Building"). The Land and Building are collectively referred to as "the said Property" and the same is more particularly described in the chedule hereunder written

The Society has constructed

The Society has agreed to gran edevelopment rights in respect of the aid Property in favour of our Client M/s MDM Realty LLP.

PLEASE TAKE NOTICE under ne instructions of our Client, we are envestigating the title of the Society in espect of the said property more particularly described in the Schedule reunder written.

ALL persons having any claim right, title or interest against or to the said property described in the Schedule hereunder written either b ay of inheritance, share, mortgage, charge, trust, loans exchange, gift, lease, sub-lease, lier license, possession, right of pre license, possession, right of pemption, statutory attachment encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or oth disposition or under any decree , orde or award passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with supporting documents duly notarised at our address at 2nd Floor, Rajabahadur Mansion, 28, Mumbai Samacha Marg, Fort, Mumbai- 400 023 within 14 days from the date of publication of this Notice failing which our Client sha oceed to acquire the redevelopme without considering any claims of objections of any person/s, if any and any such claims or objections shall be emed to have been waived and

abandoned. SCHEDULE OF THE PROPERTY
Plot No.121, Survey No.141-A
corresponding to CTS No. 833/121
admeasuring 836 square meter or
the property together with a wilding thereabouts together with a buildir known as 'Guru Apartments comprising of ground plus 4 upper comprising of ground plus 4 upper floors standing thereon situate lying and being at Village Ambivali, Four Bungalow, Model Town, Andheri (West), Mumbai – 400053.

Dated this 3rd day of February, 2021 For PRAVIN MEHTA & MITHI & CO. (Kalpesh P. Mehta) Partner



# कंट्रोल प्रिंट लिमिटेड

सीआयएन : एल२२२१९एमएच१९९१पीएलसी०५९८००

**नों. कार्यालय :** सी-१०६, हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९.

वे : www.controlprint.com । ई-मेल : companysecretary@controlprint.com । दू. : +९१ २२ २८५९९०६५/६६९३८९००

	३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा													
(रु. लाखांत ईपीएस वगळता)														
अनु.			अलिप्त					एकत्रित						
क्र.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने संपलेले		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने		नऊ महिने	संपलेले वर्ष	
		39.97.7070	30.09.7070	39.97.7099	39.97.7070	३१.१२.२०१९	39.03.7070	39.97.7070	३०.०९.२०२०	३१.१२.२०१९	39.97.7070	३१.१२.२०१९	38.03.7070	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५,४७८.३८	५,३०८.८९	४,७५९.०९	१४,३००.८५	१४,९५५.३५	१९,६०६.१४	५,४७८.३७	५,३०८.८९	४,७५९.०९	१४,३००.८५	१४,९५५.३५	१९६०६.१४	
2	करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ													
	नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्व)	९२३.०३	८९६.९७	९०५.७५	२,४२३.१२	३,११३.४१	३,७३५.०८	९१७.४५	८९१.२०	८९९.५३	२,४०४.१९	३,०९५.९७	३७०५.०४	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/													
	(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	९३७.९४	९१३.८१	१,०८५.११	२,२४३.५२	२,९५२.०९	३,३०५.७३	९३२.३७	९०८.०४	१,०७८.८९	२,२२४.५९	२,९३४.६५	३२७५.६९	
٧	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/													
	(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	७७७.३१	७४८.५४	८८७.५१	१,८६५.८६	२,३७७.५६	२,६६३.८८	७७१.७४	७४२.७७	८८१.२९	१,८४६.९३	२,३६०.१२	२६३३.८४	
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न													
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि इतर													
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८३९.०८	१,४५०.४६	९६८.७६	३,०४४.८१	२,३६८.८१	२,२७४.४३	८३३.५१	१,४४४.६९	९६२.५४	३,०२५.८८	२,३५१.३७	२२४४.३९	
Ę	समभाग भांडवल	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	१,६३३.१७	
૭	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात													
	दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						१७,१०१.३०						१६८१४.९०	
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)*													
	मूलभूतः	*૪.७६	*8.40	#4.83	*88.89	<b>≈</b> १४.५६	१६.३१	<b>*</b> ∀.७३	*8.44	*4.80	** ११.३१	<b>*</b> 88.84	१६.१३	
	सौम्यिकृत:	*૪.७૬	<b>*</b> 8.4८	*५.४३	*88.88	<b>*</b> १४.५६	१६.३१	*४.७३	*8.44	*4.80	** ११.३१	<b>≈</b> ₹४.४५	१६.१३	

<sup>१</sup> अवार्षिक टीप:

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०२ फेब्रुवारी, २०२१

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन् ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या अशा वित्तीय निष्कर्षांचा एक उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाई. www.controlprint.com वर आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्ष ०२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित आणि संचालक मंडळाद्वारे पटलावर घेण्यात आले आणि मंजुर करण्यात आले.

वरील विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत इतर मान्यताप्राप्त लेखापद्धती आणि धोरणांनुसार बनवल

बसंत काबा

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१७६८०७